

निनावी व खोटया सहीने शासनाके आलेल्या
अर्जावर्तील कार्यवाही.....

२०१६०।०५।१०।०५५३०७

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्र.ः शाकाप-१०२८/५८/प्र.क्र. ५२८/१८ [र.व का.]
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ३ जुलै, १९९८.

वाचा :- १] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, शाकाप-
१०८५/५८/१८ [र.व का.], दिनांक ७ मे, १९८५

२] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, शाकाप-
१०२८/८५०/१८, दिनांक २७ डिसेंबर, १९९६

परिपत्रक :-

निनावी व खोटया सहीने शासनाके आलेल्या अर्जाविर कुठल्या प्रकारे
कार्यवाही करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचना, उपरोल्लिखित दिनांक ७ मे, १९८५
च्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. सदरहू सूचनांचा पुनरुच्चार,
उपरोल्लिखित दिनांक २७ डिसेंबर, १९९६ च्या परिपत्रकान्वये करण्यात आला आहे.

२. नुकत्याच मा.मुऱ्य संचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित
अधिका-यांसाठी असलेल्या राज्यस्तरीय संयुक्त विचार विनिमय समितीच्या
प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये सदरहू
शासन आदेशाचे पालन होत नाही, असा मुळा उपस्थित झाला होता.

३. ब्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीत शासन कटीबद्द आहे व याकरिता शासनाने
ब्रष्टाचार निर्मूलनाच्या संदर्भति इवेतपत्रिकेचा मसुदाही जाहीर केलोला आहे व त्यावर
केळ्याने कार्यवाही सुरु आहे. ब्रष्टाचार निर्मूलनाकरिता सर्व प्रकारची कार्यवाही
पूर्ण गज्जीने करताना शासकीय कर्मवा-यांवर विनाकारण अन्याय होऊ नेये याची
काळजी घेणे आवश्यक आहे आणि एका परिने ब्रष्टाचार निर्मूलनाचाच तो एक भाग
आहे. या धोरणाच्या अनुरूपाने खालील आदेश देण्यात येत आहेत.

१] अ] निनावी व खोटया सहीने प्राप्त झालेल्या सर्वच अर्जाबाबत चौक्षी
करण्याची आवश्यकता नाही. जर अशा अर्जमध्ये पहताळणीच्या समर्थनास
उपयुक्त झाला विशिष्ट प्रसंगाचा किंवा चौक्षी योग्य मुद्रपांचा उल्लेख
करण्यात आला असेल आणि ते चौक्षी करण्याकरिता सार्वजनिक दृष्टया

पुरेसे महत्त्वाचे असतील तरच त्या प्रसंगाबाबत किंवा मुद्दयाबाबत चौकशी करण्यात यावी.

ब] जसे सर्व चौकशी योग्य प्रसंग किंवा मुद्दे अगोदर ठरविण्यात यावेत व ज्ञान चौकशी योग्य ठरविण्यात आजेल्या प्रत्येक प्रसंगाची किंवा

मुद्दयाची चौकशी करण्यात यावी. सर्व अर्जांची प्रत चौकशीफरिता पाठविण्यात येऊ नये.

क] जसे प्रसंग किंवा मुद्दयांबाबत चौकशी क्षमी करावी, याबाबतसुधदा संबंधित विभागांनी स्पष्ट निर्देश दयावेत. सर्व मंत्रालयीन विभागांनी यासाठी सोबतच्या विवरणपत्र-१ चा वापर करावा.

२] मंत्रालयात जो आदेश सह संचिव किंवा त्याचे वर्तमान कारित्त अधिकारी यांनां आणि अन्यत्र विभाग प्रमुख किंवा शायली प्रमुख यांनांचे प्रकरणाचा जातीने तपासे करून निर्णयित केले पाहिजेत.

३] निनावी आणि खोट्या सहीने प्राप्त झालेले व वरील १ [अ] मध्ये कार्यकरण करता येतील ज्ञान अर्जाविरोल चौकशी वरिष्ठ प्रातःठीवर आणि १नी परिपातीपणे करण्यात यावी. तसेच अशी गोपनीयरित्या फरून संबंधित अधिका-यांची नाहक बदनामी होणार नाही, याचीही पुरेशी दक्षता घेण्यात यावी.

४] निनावी आणि खोट्या सहीने प्राप्त झालेल्या अर्जाबाबतची चौकशी गव्यतो एक महिन्याच्याआत किंवा जास्तीत जास्त दोड महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावा. आणि ज्या प्रकरणी, सळूतदर्ती सखोल विभागीद चौकशी करण्याची आवश्यकता दिसून येत नाही, अशी प्रकरणे अहवाल मिळाल्यापासून एक माहिन्याच्या आत अंतिमतः निकाली काढण्यात यावीत. चौकशी आधिका-यांनी चौकशी अहवाल शासनास पाठविताना सोबतच्याविवरणपत्र-२ चा वापर करावा. याबाबत चौकशीसाठी घेतलेल्या वेळेचा भोवित्य कायांलियाचे निरिक्षण करताना मंत्रालयीन विभागांनी आढावा घ्यावा.

५. सर्व संबंधितांना त्वनंती करण्यात येते की, वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

द्वितीय उमा

[सुरेश शुभ्रार]
प्रधान सांचव [प्र. शु. व र. वका]

प्रति,

राज्यपालांचे सांचव,

मुख्यमंत्री याचे प्रधान सांचव,

उप मुख्यमंत्री याचे सांचव,

सर्व मंत्री / राज्यमंत्री याचे खाजगी सांचव,

विरोधी पक्ष नेता, विधानसभा/ विधान परिषद,

विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई,

शासनाचे मुख्य सांचव,

सर्व अपर मुख्य सांचव/ प्रधान सांचव/ सचिव,

सचिव, विधानसभा/ विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय,

विधान भवन, मुंबई

उप सचिव [आस्थापना/ र. व का.] सर्व संत्रालयीन विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व भंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील इतर सर्व विभाग प्रमुख/
कायर्लिय प्रमुख

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कायर्सिने [का. १८ व १६-अ काढून]

कायर्सिन १६-अ, सामान्य प्रशासन विभाग यांनर त्यांचिकडील

क्रमांक आरजीस-१०१७/११०/प्र. क्र. ६४/१७/१६-अ, दि. १९.२.१९९८ च्या
पत्रास अनुसरू.

निवड नस्ती/ १८ [र. व का.]

गोपनीय

शासन परिपत्रक क्रमांक : शाकाप-१०८८/५८/प्र.क०. ५७८ [र व का]
दिनांक ३ जून, १९८८. सोबत्ये विवरणपत्र - १ [मंत्रालयीन विभागांकरिता].

- [१] चौकशी अधिका-यादे नांव व पदनाम :
- [२] चौकशी अधिकारी कार्यरत असलेल्या कायलियाचा पत्ता :
- [३] चौकशीसाठी प्रकरण पाठविल्याचा दिनांक :
- [४] चौकशी अहवाल मंत्रालयीन विभागास प्राप्त होण्याचा अंतिम दिनांक :

- आ.क०. तक्रार अजारील चौकशीयोग्य मुद्रे
[१] [२]
- चौकशीच्या अनुरूपाने अपेक्षित कायविधाही.
[३]